Rose Merc. Limited

G-2, Ground Floor, Mangal Mahesh CHS., 14th Road, Khar (West), Mumbai - 400 052. Tele : 022-60602179 • CIN No. : L24110MH1985PLC035078 • E-mail : rmltd1985@gmail.com

Date: June 28, 2022

To, Corporate Services Department BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street Mumbai – 400001

Symbol: ROSEMER

Security Code: 512115

Sub : <u>Submission of Newspaper Clippings of the Publication of Notice of Extra-Ordinary</u> <u>General Meeting</u>

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulations 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the newspaper clippings of the publication of the Notice of Extra-Ordinary General Meeting, duly published in Business Standard (English Newspaper – all edition) and Mumbai Lakshyadeep (Marathi Newspaper) on June 28, 2022.

The above is for your information and records.

For Rose Merc. Limited

Kirti Chunilal Savla Managing Director DIN: 02003878

Encl.: As above



रत्नागिरीच्या रहाटाघर एसटी बसस्थानकात खड्डेच खड्डे रत्नागिरी, दि.२७ : रत्नागिरी शहरातील रहाटाघर एसटी बसर-थानकात सर्वत्र खड्डेच खड्डे झाले आहेत. रत्नागिरीच्या मुख्य बसर-थानकाचा प्रश्न रेंगाळला असून ते काम अनेक वर्षे बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. हे काम कधी पूर्ण होणार, याची कोणतीही शाश्वती राहिलेली नाही अशातच सध्या सुरू असलेल्या एसटीच्या रत्नागिरी रहाटाघर बसर-थानकात मोठ्या प्रमाणावर गैरसोयी असून सामान्य प्रवासी त्यामुळे हैराण झाले आहेत. बसर-थानकाच्या परिसरात मोठमोठे खड्डे आणि चिखलाची डबकी झाली असून आता पडत असलेल्या पावसामुळे हे संपूर्ण खड्डे पाण्याने भरले आहेत. त्यामुळे बसस्थानकात प्रवेश करताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गाड्या फलाटावर येताना या खड्ड्यातून येत असल्याने प्रवाशांच्या अंगावर चिखल उडत आहे. बसस्थानकाच्या परिसरात मोठमोठे डबके असल्याने गाड्यादेखील त्यातच उभ्या केल्या जात आहेत. खड्डे

आणि डबकी त्वरित भरून प्रवाशांची आणि नागरिकांची होणारी गैरसोय तातडीने दूर करावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.

विजापूर चौपदरीकरण कामांतर्गत हत्तुर

जाहीर सूचना रेशन दुकान क्र. २५-डी-४८, वायरलेस रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई- ४०० ०५८ हे दुकान **अब्दुल रशीद अब्दुल हमीद** अन्सारी यांच्या नावे असून अब्दुल रशीद अब्दुल हमीद अन्सारी यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी **नसीम बानो अब्दुल रशीद** अन्सारी यांच्या नावे हस्तांतरील करण्यात आले आहे. मो. नं. ९८९२५७९६४७ ९८२०१४८७३४

PUBLIC NOTICE

This is to inform the Genera Public that original Share Certificate No. 11, bearing Distinctive Nos.- 57 to 55 (both inclusive) totalling to 05 ive] shares standing in the of MR. NARAYAN NAVALJ MEWADI, with respect of his Flat No 221 Building No. 8 Bharat Vaishal C H S Ltd; Pant Nagar, Ghatkopar (East), Mumbai - 400075 has been reported lost/ stolen/ misplaced and that an application for issue of a Duplicate Share Certificate respect thereof has been made to Bharat Vaishali C H S Ltd; bearing Registration No. BOM/HSG/7983 of 17/02/1983 having its registered office at Building No. 8, Pant Nagar, Ghatkopar - (East), Mumbai -400075 by **MR. DINESH NARAYAN** MEWADI and others. The Society hereby invites, claims or objection: for issuance of the above said Duplicate Share Certificate in the me of Member within a period of 15 [Fifteen] days from the publication of this notice. If no claims/obiections are received within the period prescribed above, the Society shall be free to issue Duplicate Share Certificate in such manner as is provided under the

Bve - Laws of the Society For and on behalf of Bharat Vaishali C. H. S. Ltd.; Hon. Secretary Place: Mumbai Date: 28-06-2022

PUBLIC NOTICE Notice is hereby given on behalf or BORIVALI GODAVARI CHS LTD., having its address at Plot No. 38-B, 1st Kasturba Cross Road, Borivali East, Mumbai – 400066 (hereinafter referred to "as the Society") that the Share Certificate No. 12 bearing Distinctive Nos. 0056 to 0060 came to be endorsed by the Society on 17th October 1980 in the name of Mr. Laxmichand Kuvarji Gala in respect o Flat No. A/10 in the Society. As per the Death Certificate mad available to the Society, the said Mr Laxmichand Kuvarji Gala expired or 27.07.2011. ler son Mr. Haresh Laxmichand Gala has, through his letter addressed to the Society, informed the Society that the said Original Share Certificate No. 12, bearin Distinctive Nos. 0056 to 0060 is lost misplaced and has, accordingly, provide t the Society with copy of the Online Complaint filed with Greater Mumba Police Station, Borivali East, Mumbai, with a request that a Duplicate Share Certificat be issued in lieu of the said Original Share Certificate No. 12, bearing Distinctive Nos 0056 to 0060 lost / misplaced. The Society hereby invites Claims o Objections, in writing, for issuance of Duplicate Share Certificate within the period of 14 (fourteen) days from the publication of this notice. If no Claims Objections are received, in writing, within the period of **14 days** of issuance of this Notice, claims and / or objections, if any shall be deemed to have been waived an that the Society shall issue the Duplicate Share Certificate without making itsel

liable and / or responsible in respect of the

Date: 28/06/2022 Sd/- (Hon Secretary

For & On Behalf of

Borivali Godavari CHS Ltd

same

Place: Mumbai

Notice is hereby given the for the undermentioned sholder of the said sec Certificate. Any person v such claim with the Con	Thane (W) - hat the Certificate M securities of the Corr urities have applied who has a claim in re apany at its Register	tral Avenue H 400607) No: 00013008 No: 0001000 No: 0001000000000000000000000000000000000	Firanandani Estate (Folio No: B1N0006418) en lost/ misplaced and the pany to issue Duplicate aid securities should lodge in 15 days from this date, without further intimation. Distinctive Numbers
Name of Holder	King of Security	Securities	Distinguive Numbers
Noman Esmail Shikari	Equity shares of Rs.10/-	66	16455613 - 16455678
			Noman Esmail Shikari
OF THE PUBLIC In compliance for Exit Oppread with SEBI Circular m Registered Address: 1 Tel No.	(CIN: U27204RJ199 portunity vide SEBI (De o. SEBI/HO/CFD/DCR// 505-508, S.M. Lodha C Udaipur Rajasth 9833002961 Email Id	ERS OF RO 90PLC005692) elisting of Equity CIR/P/2016/81 (complex, Opp. Sl nan-313001 in_rosezinc@ya	SE ZINC LIMITED Shares) Regulations, 2021 iated September 07, 2016. hastri Circle Post Office shoo.com
made by Mr. Ashok Kum ("RZL/COMPANY") in resp in accordance with SEBI Circular no. SEBI/HO/CFI	ar Méhta (ACQUIREF ect of the proposed Ex (Delisting of Equity S	RS), the promo at offer to the Pu Shares) Regulat	ated January 20, 2022 being ter of ROSE ZINC LIMITED blic Shareholders of the RZL tions, 2021 read with SEBI nber 07, 2016 (hereinafter

SEBI (Delisting of Equity Shares) Regulations, 2021 read with SEBI Circular no. SEBI/HO/CFD/DCR/CIR/P/2016/81 dated September 07, 2016 (hereinafter referred to as SEBI Regulations and Circular"). SEBI Regulations and Circular"). Kindly note that Public Shareholder who desire to tender their Equity shares should send the ecessary documents to the below mentioned address:

Mr. Mahendra Mehta	Mr. Ashok Mehta
System Support Services.	Rose Zinc Limited
208 and 209, Shivai Industrial Estate, Andheri-	505-508, S.M. Lodha Complex,
Kurla Road, Sakinaka, Above Mac Donalds,	Opp. Shastri Circle Post Office.
Andheri-East, Mumbai, Maharashtra – 400 072.	Udaipur, Rajasthan – 313 001.
Tel No : 022 28500834/835	Tel No. 9833002961
Sd/-	

Ashok Kumar Mehta June 28, 2022 Place: Mumba

🖌 होल्डिंग्ज् लिमिटेड

(सीआयएन: L67120MH2001PLC217751) नोंदणीकृत कार्यालय : गाव वासिंद, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे - ४२१ ६०४.

द्राध्वनी : ०२२-४२८६ १०००/२५२७ - २२००२२ फॅक्स : ०२२-४२८६ ३०००/०२५२७ - २२००२० वेबसाइट : www.jsw.in

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या २१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०१३ (**'कायदा')** च्या लागू तरतुदी तसेच त्याअंतर्गत जार परिषठके ('**एमसीए परिषठके')** आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सूची अनिवार्यता व विमोचन आवस्यकता; विनियमन, २०१५ (सूची विनियमन) व त्याअंतर्गत जारी परिपत्रक ('**'सेबी परिपत्रक'')** यांच्या अनुपालनांतर्गत कंपनीर्च २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ब्रधवार, दि. २७.०७.२०२२ रोजी स. ११.०० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सि ''व्हीसी'') /<mark>अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (''ओएव्हीएम'') च्या माध्यमातून</mark> आयोजित करण्यात येत आहे.

वरील एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीजकडे नोंदवलेले आहेत अशा सभासदांना वार्षिक अड्वाल २०२१–२२ समवेत २१ व्या एजीएमची सूचना तसेव ई– मतदानाकरिताचा लॉग इन तपशील व व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून एजीएममध्ये सहभागी व्हावयाची प्रक्रिया यांचा तपशील इत्तेक्ट्रानिक माध्यमातून पाठवण्यात येत आहे. ज्या सभासदोंनी आपले ई-मेल पत्ते नोंदवलेले नसतील किंवा ज्यांना ते अद्ययावत करावयाचे असतील ते सभासद कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट केफिन टेक्नॉलॉजीस लिमिटेड (**'केफिन')** यांच्याकडे <u>https://karisma.kfintech.com</u> या लिंकवर संपर्क साधून त्यांचा ई-मेल पत्ता व मोबाइल क्रमांक उपलब्ध करून तात्पुरत्या स्वरूपात नोंदणीकृत करू शकतील. त्याचबरोबर, कागदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेल्या सभासदांना त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत करणे /अद्ययावत करण्यासाठी फॉर्म आयएसआर - १ ची प्रत्यक्ष प्रत केफिन टेक्नॉलॉजीस लिमिटेड, युनिट : जेएसडब्ल्यू होल्डिंग्ज् लिमिटेड, सेलेनियम बिल्डिंग, टॉवर - बी, प्लॉट क. ३१ व ३२, फायनान्शिअल डिस्ट्रिक्ट, नानकरामगुडा, सेरिलिंगमपल्लील, हैदराबाद, रंगारेड्डी, तेलंगणा, भारत

०३२ येथे पाठवावी लागेल किंवा ई–मेलद्वारे <u>einward.ris@kfintech.com</u> येथे पाठवावी लागेल भासदांनी कपया यजर आयडी व पासवर्डसमवेत सचनेची सॉफ्ट कॉपी व ई–मतदानाचे निर्देश पाठवता येण्याकरित ई-मेल पत्ता व मोबाइल क्रमांक नोंदविण्याच्या प्रक्रियेचे पालन करावे. काही शंका असल्यास भागधारकांनी <u>einwarc</u> <u>ris@kfintech.com</u> येथे लिहावे.

भासदांनी नोंद घ्यावी की, २१ व्या एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल २०२१–२२ कंपनीची वेबसाइट <u>www.jsw</u> in वर, स्टॉक एक्सचेंजेस अर्थात बीएसई लिमिटेडची वेबसाइट <u>www.bseindia.com</u> वर व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाइट <u>www.nseindia.com</u> वरही उपलब्ध आहे तसेच सदर दस्तावेज केफिनची वेबसाइ <u>www.kfintech.com</u> वरही उपलब्ध आहे. समासद एजीएममध्ये केवळ व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून उपस्थित राहू शकतील. एजीएममध्ये सहमागी होण्याकतिाचे निर्देश एजीएमच्या सूचनेत दिलेले आहेत. कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०३ अंतर्गत व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून सभेस उपस्थित राहणारे सभासद कोरमकरिता गणले जातील.

कंपनी आपल्या सभासदांना एजीएमच्या सूचनेत विहित सर्व ठराबांबर आपली मते देण्यासाठी परोक्ष ई-मतदान सुविध ('परोक्ष ई-मतदान') उपलब्ध करून देत आहे. त्याचबरोबर, जे सभासद एजीएममध्ये व्हीसी/ओएवहीएमच्या माध्यमात उपस्थित असतील व ज्यांनी परोक्ष ई-मतदानाद्वारे मत दिलेले नसेल अशा सभासदांना एजीएमदरम्यान ई-मतदानाच्य माध्यमातून मतदानाची (**'ई–मतदान')** स्विधाही कंपनी उपलब्ध करून देत आहे. डीमटेरियलाइज्ड् स्वरूपातील, कागदोपत्रं मतदानाची विस्तुत प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे.

Eepl

सडब्ल्यू होल्डिंग्जु लिमिटेडकरित

PUBLIC NOTICE

APATI SUBRAMANIUM JOSHI was a member of Degweka p. Hsg. Soc. Ltd. (Society) having address at Ashok Nagar ravarti Ashok Road Akurli Road, Kandivli East, Mumbai)1, holding Flat No. 3, 1st Floor, B wing of Ashirwad building society (said Flat) & Share Certificate No. 25 for 60 Shares 50/ each numbered from 1441 to 1500 (both inclusive) (said s), who died on 18.6.2014. After his death the said Shares were ferred to his nominees Mr. Ashok Ganapati Joshi (25%), Ra Ganapati Joshi (25%), Sharad Ganapati Joshi (25%) and Chirag or Joshi (25%). The wife namely Janhavi Ganapati Joshi died or .2002. The son namely Kishor Ganapati Joshi died on 16.6.2003 ng behind widow Veena Kishor Joshi and son Chirag Kisho as the only heirs and legal representatives.

the persons claiming to be the only surviving Legal Heirs of Ganapati Subramanium Joshi namely Mr. Ashok Ganapati Joshi esh Ganapati Joshi, Sharad Ganapati Joshi, Veena Kishor Joshi Chirag Kishor Joshi have applied to the society of transfer of said nd said shares in their joint name.

body has claim/interest in the said Flat & said Shares and/or tion for such transfer, please contact in the society office within ys of this notice with documentary proof. No claims will be en ned thereafter.

d : 28th day of June 2022 The Secretary – Degwekar Co-op. Hsg. Soc. Ltd.

वसा रिटेल ॲण्ड ओव्हरसिज लिमिटेड **VASA** (पुर्वीची वसा इंटरनॅंशनल) रिटेल – होलसेल – एक्सपोर्टस् – इम्पोर्टस मीआयएन एल\x १ १ ० एमएच २ ० १ \squeete de 3 0 १ 0 १ 3

> नोंदणीकृत कार्यालय: २३, मजला-५, प्लॉट-७६, प्रभात, भुलाभाई देसाई रोड कंबाला हिल, मुंबई-४०००२६. **दुर.क्र**.:०९१३७४०७२९१, ई–मेल:investor@vasagroup.in/hardik@vasagroup.ir

४थी वार्षिक सर्वसाधारण सभा व रिमोट ई-वोटिंगची माहितीची सचना

येथे सुचना देण्यात येत आहे की, वसा रिटेल ॲण्ड ओव्हरसिज लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ४थी वार्षिव र्वसाँधारण सभा (एजीएम) गुरुवार, २० जुलै, २०२२ रोजी स.१०.३०वा. (भाप्रवे), प्रविण चंद्र गांधी - आयएमस गरत, ४था मजलो, आयएमसी मार्ग, चर्चगेंट, मुंबई-४०००२० येथे ४थ्या एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष ज्रण्याकरिता होणार आहे.

क्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाद्वारे (सेबी) वितरीत दिनांक १२ मे, २०२० रोजीचे परिपत्रक क्र.सेबी बओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ आणि दिनांक १५ जानेवारी, २०२१ रोजीचे परिपत्रक क्र.सेबी, एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ नुसार कंपनीने ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी किंवा निवंधव व हस्तांतर प्रतिनिधी आणि ठेवीदाराकडे नोंद आहेत त्या सदस्यांना विद्युत स्वरूपाने २७ जून, २०२२ रोजी वार्षिक हवाल २०२०-२१ सह ४थ्या एजीएमची सूचना पाठविली आहे. एजीएम सूचनेच्या वासतविक प्रति पाठविण्याच गवश्यकता सन २०२१ करिता वरील परिपत्रकानुसार खारीज करण्यात आली आहे.

. फंपनीचे वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल तसेच ४थी एजीएम बोलविण्याकरिता सूचना कंपनीच ww.vasagroup.in, स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात www.nseindia.com, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड रनएसडीएल) www.evoting.nsdl.com वेबसाईटवरही उपलब्ध आहे.

कंपनी कायदा २०१३च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१५ च्या नियम २ नियम) आणि सेबी (लिस्टिंग ऑब्ल्जिंगेशन्स अंग्ड डिस्बलोजर रिकायसेंट्रस) रेखुलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ तुसा गिनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे देण्यात बेणाऱ्या रिमोट ई-वोटिंग सुविधेमार्फत कंपनीच्य जीएम सूचनेत नमुद सर्व विषयांवर विद्युत स्वरुपाने मतदानाने कंपनीच्या सदस्यांना त्यांचे मतदान अधिकार बजावत तील. रिमोट ई-वोटिंगकरिता सविस्तर माहिती एजीएम सूचनेमध्ये समाविष्ट आहे, जे सदस्यांना पाठविले आहे. सर्व सदस्यांनी कपया नोंद घ्यावी की:-

रिमोट ई–वोटिंग कालावधी रविवार, १७ जुलै, २०२२ रोजी स.९००वा. प्रारंभ होईल

- रिमोट ई-वोटिंग कालावधी मंगळवार, १९ जुलै, २०२२ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल
- रिमोट ई-वोटिंगसाठी नोंद दिनांक अर्थात बुधवार, १३ जुलै, २०२२ आहे.

जर कोणा व्यक्तीने एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स प्राप्त केले असतील आणि कंपनीचा सदस्य झाल असल्यास आणि नोंद दिनांक अर्थात १३ जुलै, २०२२ रोजी भागधारणा घेतली असल्यास त्यांन evoling@nsdl.co.in वर विनती पाठवून लॉगईन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर कोणी व्यक्ती ई-वोटिंगकरिता एनएसडीएलसह यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी त्यांचे मत देण्यासाठी त्यांचा विद्यमान युजरआयर्ड व पासवर्ड वापरावा.

सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की:-

- मंगळवार, १९ जुलै, २०२२ रोजी सायं.५.००वा. नंतर एनएसडीएलद्वारे रिमोट ई-वोटिंगपद्धत बंद केर्ल अ. जाईल. सदस्यांना ठरावावर दिलेले मत सदस्यास पुढे कोणत्याही स्थितीत बदलता येणार नाही.
- बॅलाट पेपरने मतदानाकरिता सुविधा एजीएम दरम्यान उपलब्ध असेल.
- एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने जे सदस्यांचे त्यांचे मत देतील त्यांना एजीएममध्ये उपस्थितीत राहता येईल क. परंतु त्यांना पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही.
- नोंद ताखेला डिपॉझिटरीद्रारे तयार केलेले लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तका ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा किंवा एजीएममध्ये ई-वोटिंग सुविध

उपलब्ध होईल. काही प्रश्न असल्यास सदस्यांनी www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध भागधारकांकरित

या सदस्यांनी कंपनीकडे त्यांचे ई–मेल नोंद केलेले नाहीत त्यांनी कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी अर्थात बेगशेओर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना त्यांचे कार्यालय-एस६-२, ६वा मजला, पिनाकल बिझनेस पार्क, आहुरा सेन्टरच्या पुढे, महाकाली गुंफा रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३ येथे त्यांची विनंती पाठवावी. डिमॅट स्वरुपाँत

वेथे सचना देण्यात येत आहे की. कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ आणि सेबी (एलओडीआर) रेग्यलेशन्स २०१५ वे नियम ४२ नुसार कंपनीच्या ४थ्या एजीएम निमित्त १४ जुलै, २०२२ ते २० जुलै, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतर पुस्तक बंद ठेवले जाईल.

दिनांक: २७.०६.२०२२ श्री. हार्दिक भूपेंद्र वस अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

जाहीर सूचना

वेथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. मुकुंद कित्ता नाईव **। श्रीमती माणिक मुकुंद नाईक** हे फ्लॅंट क्र.ए-१/४०४ त्लेझंट पार्क, मिरा भाईंदर रोड, मिरा रोड (पुर्व), जिल्हा उाणे–४०११०७, तारांगण कोहौसोलि.चे मालक आहेत. मान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आ थापि माझे अशिलांकडन दिनांक ०१,०९,२००० रोज की, मी, श्यामसंदर आर, जैस्वाल यांच्याकड ोसायटीद्वारा वितरीत अनुक्रमांक ०९६ ते १०० धारक ागप्रमाणपत्र क्र.२० असे त्यांचे मुळ भागप्रमाणपत्र हरवले यांचा फलॅट क्र.४०८, इमारत क्र.३१, दी माहिम (ईस्ट) को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, माहिम पुर्व, मुंबई-१७ या जागेकरिता ाहे. त्यांनी व्यवस्थापकीय समितीकडे दुय्यम भागप्रमाण ारणासाठी अर्ज केला आहे. जर कोणा व्यक्तीस उपरोत्त श्री. आयुब नवरंग रेहमानी व श्यामसुंदर आर ाप्रमाणपत्राबाबत काही दावा असल्यास आक्षेपकर्ता जैस्वाल यांच्या दरम्यान झालेला दिनांक दारांनी सदर सूचनेपासून १५ दिवसांत खालील स्वाक्षरीक २७.०१.१९९० रोजीचा मुळ नोंदणीकृत विक्री ॲडव्होकेट एस.जी. पाटील यांच्याकडे संपर्क करावा अन्यथा यावर कोणताही आक्षेप किंवा दावा नाही असे जर कोणा व्यक्तीकडे वरील दस्तावेजाचा ताब नजले जाईल. तदनंतर दावा विचारात न घेता सोसायटीकड असल्यास त्यांनी आमच्याकडे खाली नमुद केलेल्या य्यम भागप्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया केली जाईल. ठेकाण: मीरा रोड, ठाणे दिनांक: २८/०६/२०२ श्री. एस.जी. पाटील, वकील उच्च न्यायालय, अपुर्वा, फ्लॅट क्र.४०८, इमारत क्र.३१, दी माहिम (ईस्ट) को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी कान ६, इमारत क्र.बी-११, सेक्टर क्र.७, शांतीनगर रा रोड (पूर्व), ठाणे–४०११०७.

रोझ मर्क लिमिटेड

जाहीर सूचना

फ्रारनामा हरवला आहे.

ात्त्यावर संपर्क करावाः

श्यामसुंदर आर. जैस्वाल

लिमिटेंड, माहिम पुर्व, मुंबई-१७.

नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.जी-२, तळमजला, भाग-ए, मंगल महेश कोहौसो., १४वा रोड, खार (पश्चिम), मुंबई-४०००५२, महाराष्ट्र. सीआयएन:एल२४११०एमएच१९८५पीएलसी०३५०७८

विशेष सर्वसाधारण सभेची सूचना दिनांक २१ जुलै, २०२२, वेळ दु.३.००वा. ठिकाण: बोर्ड रूम, १ला मजला, हॉटेल सी प्रिन्सेस, जुहू तारा रोड, जुहू बीच, मुंबई-४०००४९.

येथे सूचना देण्यात येत आहे की**, रोझ मर्क लिमिटेड** (कंपनी)च्या सदस्यांची विशेष सर्वसाधारण सभा (ईओजीएम) गुरुवार, २१ जुलै, २०२२ रोजी दु.३.००वा. ईओजीएम घेण्याच्या दिनांक २१ जून, २०२२ रोजीच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्यासाठी बोर्ड रूम, १ला मजला, हॉटेल सी प्रिन्सेस, जुहू तारा रोड, जुहू बीच, मुंबई-४०००४९ येथे होणार आहे.

ज्या सटस्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीजमध्ये नोंटणीकत आहेत आणि ज्यांचे ईमेल पत्ते नाहीत अशा सदस्यांना कंपनीने ईओजीएम आणि स्पष्टीकरणात्मक विधान आयोजित करणारी सूचना इलेक्टॉनिक पद्धतीने २८ जून २०२२ रोजो पाठवली आहे. नोंदणीकृत ईओजीएम आयोजित करणारी सूचना कंपनीच्या www.rosemercltd.com वेबसाइटवर आणि स्टॉक एक्सचेंज - बीएसई लिमिटेडेच्या वेबसाइटवर www.bseindia.com वर उपलब्ध आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ वे नियम २०, सुधारितप्रमाणे आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) ग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४४ नुसार कंपनीने सभेच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहन ई–वोटिंग ज णालीने (रिमोट ई-वोटिंग) ईओजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी कंपनीने सुविधा दिली आहे. कंपनीने ई-वोटिंग सुविधा तरतुदीसाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची सेवा नियुक्त केली आहे.

रिमोट ई-मतदान कालावधी **सोमवार, १८ जुलै २०२२ रोजी स.९.००वा. (भाप्रवे)** सुरू होईल आणि **बुधवार, २० जुलै २०२२ रोजी संध्या.०५.००वा. (भाप्रव)** संपेल. या कालावधीत कंपनीचे भागधारक त्यांचे मत इलेक्टॉनिक पटतीने देऊ शकतात त्यानंतर एनएसडीएलदारे ई-व्होटिंग मॉड्यव अक्षम केले जाईल. शेअरहोल्डरने ठरावावर एकदा मत दिले की, त्यांना नंतर त्यात बदल करण्याचे रवानगी दिली जाणार नाही.

ग्दस्यांचे मतदानाचे हक त्यांच्याकडे असलेल्या इक्विटी शेअर्सच्या प्रमाणात (वास्तविक किंव डीमटेरियलाइज्ड मोडमध्ये), कंपनीच्या पेड-अप इकिटी शेअर कॅपिटलमध्ये गुरुवार, १४ जुलै, २०२२ रोजी (कट-ऑफ) असतील. ते सदस्य, जे ईओजीएममध्ये उपस्थित राहतील आणि त्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर मते दिली नाहीत आणि अन्यथा त्यांना असे करण्यापासून प्रतिबंधित केले गणार नाही, ते ईओजीएम दरम्यान मतदान करण्यास पात्र असतील. ज्या सदस्यांनी ईओजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते देखील ईओजीएममध्ये उपस्थित राहू शकतात/भाग घेऊ शकतात परंतु त्यांना पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही.

ज्या सदस्यांचे ई-मेल आयडी ई-व्होटिंगसाठी लॉगिन क्रेडेन्शियल मिळविण्यासाठी आणि त्यांच्या ई-मेल आयडीची नोंदणी करण्यासाठी डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत नाहीत त्यांनी कंपनीच्या ई-मेल आयडी mltd1985@gmail.com वर आवश्यक तपशील आणि कागदपत्रे पाठविण्याची विनंती केली जाते. किंवा आरटीए ई-मेल आयडी <u>mt.helpdesk@linkintime.co.in</u> वर. ईओजीएम सूचनेमध्ये नमूद केलेली कागदपत्रे कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात तपासणीसाठी उपलब्ध आहेत माणि ईओजीएमच्या वेळी देखील उपलब्ध असतील

कंपनीच्या संपूर्ण मतदान प्रक्रियेची छाननी करण्यासाठी (उदा. दूरस्थ ई–मतदान आणि ईओजीएम येथे मतदान) निष्पेक्ष आणि पारदर्शक पद्धतीने छाननी करण्यासाठी आणि ईओजीएम संपल्यानंतर ४८ ासांनंतर कंपनीच्या अध्यक्षांना किंवा त्यांनी लिखित स्वरूपात अधिकृत केलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीला अहवाल सादर करण्यासाठी मे. निलेश शाह ॲण्ड असोसिएट्स, कार्यरत कंपनी सचिवांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तपासनीसांच्या अहवालासह घोषित केलेले निकाल कंपनीच्या www.rosemercltd.com व आणि एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com या संकेतस्थळावर निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच टाकले जातील.

कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे शेअर्स घेते आणि कंपनीने इलेक्टॉनिक पद्धतीने नोटीस पाठवल्यानंत कंपनीचा सदस्य बनते, आणि कट-ऑफ तारखेनुसार शेअर्स धारण करते त्यांनी evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतो. तथापि, जर त्याने/तिने रिमोट ई-व्होटिंगसाठी आधीच एनएसडीएलकडे नोंदणी केली असेल, तर तो/तिला त्याचा/तिचा विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मतदानासाठी वापरू शकतो. ई-मतदानाशी संबंधित कोणत्याही प्रश्नांच्या बाबतीत, सदस्य वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि मदत विभागांतर्गत www.evoting.nsdl.com वर उपलब्ध ई-वोटिंग मॅन्युअल पाहू शंकतात किंवा टोल फ्री क्रमांक १८०० १०२० ९९० वर संपर्क साधू शकतात किंवा evoting@nsdl.co.in वर मेल करू शकता. संचालक मंडळाच्या वतीने

रोझ मर्क लिमिटेडकरिता सही / ·

कितीं चनीलाल सावला व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०२००३८७८

-वोटिंग युजर मॅन्यूअल व फ्रिकेन्टली आस्कड केश्चन्स (एफएक्यू) चा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क टोल फ्री क्रमांक ८०० १०२० ९९०/१८०० २२४ ४३० संपर्क करावा. गिधारणा असणाऱ्या सदस्यांनी सदर बदलाकरिता त्यांचे ठेवीदार सहभागीदार (डीपी) येथे कळवावे.

वसा रिटेल ॲण्ड ओव्हरसिज लिमिटेडकरित

Markolines®

दिनांक : २८.०६.२०२२

ठिकाण : मुंबई

सही/

परिसरात २०० झाडे लावली

सोलापूर, दि.२७ ः सोलापूर- विजापूर महामार्गांच्या चौपदरीकरण कामांतर्गत हत्तूर परिसरात दोनशे झाडे लावली. या प्रकल्पांतर्गत ९० टक्के झाडे लावण्यात आल्याचा दावा कंपनीतद्वारे करण्यात आला आहे. सोलापूरच्या चारही बाजूंनी राष्ट्रीय महामागचि चौपदरीकरण करण्यात आले आहे. हे काम करत असताना रस्त्याचे रञ्दीकरण झाले. रस्ता रुंदीकरण करत असताना रस्त्याच्या कडेला असलेली झाडे तोडण्यात आली. झाड तोडत असताना शासनाचे असे नियम होते की ज्या ठिकाणी एक झाड तोडण्यात आले आहे त्याच्या बढल्यात पाच झांडे लावणे गरजेचे आहे. त्या हिशेबाने झांडे लावणे आणि त्यांची निगा राखणे हे गरजेचे आहे. सध्याच्या परिस्थितीत महामार्गच्या दोन्ही बाजूला कुठेही भरीव असे झाडे दिसत नसल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. सध्या सोलापूर-विजापूर महामार्गच्या चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात होत आहे. या प्रकल्पांतर्गत आयजीएम कंपनीने गेल्या दोन दिवसांपूर्वी हत्तूर परिसरात दोनशे झाडे लावली आहेत. या पूर्ण प्रकल्पात ९०% झाडे लावण्याचे काम झाल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली.

दूरध्वनी: +९१ ९६७३३३३९७१/९८८२, फॅक्स: +९१-२२-२४९६३१३७ कॉर्पोरेट कार्यालय: वरचा मजला, टाइम्स टॉवर, कमला सिटी, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई ४०००१३. **दुरध्वनी:** +९१ २२ २४८१ ९०००/९२००. फॅक्स: +९१ २२ २४९६३१३७ वेबसाईटः www.eplglobal.com, ई-मेत्तः complianceofficer@eplglobal.com भागधारकांना ईमेल आणि बँक तपशील नोंदणी किंवा अद्यतनित करण्याची सूचना भागधारकांना कळविण्यात येत की, ईपीएल लिमिटेड (कंपनी)च्या सदस्यांची पुढील वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ऑगस्टमध्ये विद्यत माध्यमांद्रारे/व्हिडिओ

ईपीएल लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : पी.ओ. वासिंद, ता. शहापूर, जि. ठाणे,

महाराष्ट - ४२१ ६०४. भा

ठिकाण : मुंबई

Ĵ

दिनांक : २७.०६.२०२२

ओ. पी. जिंदाल समूहाचा घटक

कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित केली जाईल. वित्तीय वर्ष २२ चा वार्षिक अहवाल आणि एजीएम बोलावणारी सूचना भागधारकांना लवकरच विद्युत स्वरूपात/ ईमेलद्वारे पाठवले जाईल /विनंतीनुसार किंवा आवश्यक असल्यास प्रती मुद्रित करा.

भागधारकांना देखील कळवायचे आहे की कंपनी कायदा २०१३ च्या लाग तरतदींच्य संदर्भात सहकार मंत्रालय (एमसीए) आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ओॅफ इंडिया (सेबी) यांनी जारी केलेले नियम आणि परिपत्रके वाचून, ज्या सदस्यांचा ईमेल पत्ता . डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) किंवा कंपनीच्या निबंधक, भाग हस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) कडे नोंदणीकृत आहे अशा सदस्यांना कंपनी सर्वसाधारण सभांची सूचना, वार्षिक अहवाल, पोस्टल मतपत्रिकेच्या सूचना आणि इतर अधिकृत संप्रेषण यासारखी कागदपत्रे भागधारकांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने / ईमेलद्वारे पाठवेल.

भागधारकांना चांगली आणि कार्यक्षम सेवा देण्यासाठी. आम्ही भागधारकांना खाली नमूद केल्याप्रमाणे त्यांचा ईमेल पत्ता नोंदणीकृत किंवा अद्यतनित करण्याची विनंती करतो. तुमच्या ईमेल पत्त्याची नोंदणी करून, तुम्ही तुमच्या इनबॉक्समध्ये संप्रेषण आणि दस्तऐवज त्वरित प्राप्त करू शकाल आणि संक्रमणामध्ये तोटा न होता.

ईमेल पत्ता नोंदणी/अपडेट करण्याची पद्धत

वास्तविक स्वरूपात भागधारणा असल्यास : वास्तविक स्वरूपात भागधारणा असलेले सदस्य complianceofficer@eplglobal.com वर विनंती पाठवून कंपनीकडे ईमेल पत्ता नोंदणी किंवा अपडेट करू शकतात किंवा कंपनीच्या आरटीए ल investor@bigshareonline.com वर फोलिओ क्रमांक, पूर्ण नाव आणि संपर्क तपशील नमूद करून किंवा आरटीए वेबसाइट www.bigshareonline.com/ ForInvestor.aspx ला भेट देऊन.

डीमॅट किंवा विद्युत स्वरूपात भागधारणा असल्यास : डीमॅट/विद्युत स्वरूपात भागधारणेच्या बाबतीत, आम्ही तुम्हाला विनंती करतो की, जर आतापर्यंत नोंदणी केली नसेल, तर तुमचा ईमेल पत्ता तुमच्या डीपीकडे नोंदवा. तुमचा ईमेल पत्ता बदलल्यास, कृपया तुमच्या डीपीकडे नवीन ईमेल पत्ता नोंदवा/ अपडेट करा.

थेट बँक खात्यात लाभांश प्राप्त करण्यासाठी बँकेच्या आदेशाची नोंदणी करण्याची

वास्तविक स्वरूपात भागधारणाः वास्तविक स्वरूपात भागधारणा केलेले सदस्य आमच्या निबंधक आणि भाग हस्तांतर प्रतिनिधी, बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) कार्यालय क्रमांक एस६-२, ६व्या मजल्यावरील पिनॅकल बिझनेस पार्क अहुरा सेंटरच्या पुढे, महाकाली केव्ह्ज रोड, अंधेरी (पूर्व) मुंबई - ४०००९३, महाराष्ट्र, भारत यांच्याकडे योग्यरित्या भरलेल्या आणि स्वाक्षरी केलेल्या फॉर्म आयएसआर१ मध्ये रद्द केलेल्या चेकचे पान ज्यावर पहिल्या सदस्याचे नाव छापलेले चेकचे मुखपुर आहे, त्यांच्या बॅंक खात्याच्या तपशीलांचे तपशील जमा करून त्यांचे बॅंक तपशील अपडेट/नोंदणी करू शकतात. हा फॉर्म कंपनीच्या वेबसाइट https:// www.eplglobal.com/shareholder-information/ आणि आरटीए च्य वेबसाइट https://www.bigshareonline.com/Resources.aspx वर उपलब्ध आहे. कोणत्याही प्रश्नाच्या बाबतीत, सदस्य आरटीए ला

investor@bigshareonline.com वर ईमेल पाठवू शकतो.

२६ जून २०२२, मुंबई

डीमॅंट किंवा विद्युत स्वरूपात भागधारणा: कृपया तुमच्या डीपीशी संपर्क साधा आणि तुमच्या डीपीने सुचवलेल्या प्रक्रियेनुसार तुमच्या बँक खात्याचे तपशील तुमच्या डीमॅट खात्यात नोंदवा.

कोणत्याही स्पष्टीकरण / सहाय्यासाठी, तुम्ही कंपनीच्या सचिव विभागाशी ०२२ २४८१९००० / ९२०० किंवा complianceofficer@eplglobal.com वर संपर्क साधू शकता.

ईपीएल लिमिटेडकरिता

	डाटामॅटिक्स ग्लोबल सर्विसेस लिमिटेड
	सीआयएनः एल७२२००एमएच१९८७पीएलसी०४५२०५
5	र्नोदणीकृत कार्यालयः नॉलेज सेंटर, प्लॉट क्र.५८, स्ट्रीट क्र.१७, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व),
1	मुंबई-४०००९३. दूर.:+ ९१-२२-६१०२००००/१/२, फॅक्सः+ ९१(२२)२८३४३६६९.
	वेबसाईटःwww.datamatics.com, ई-मेलःinvestors@datamatics.com
	सचना

ठिकाण: मुंबई

सही/-

संजय गप्त

कंपनी सचिव

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची ३४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **शुक्रवार, २९ जुलै, २०२२ रोजी दु. २.३०वा.** भाप्रवे कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत आणि सहँकार मंत्राल एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल. २०२०. १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, २०/२०२० दिनांक ५ मे, २०२०, ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१ आणि सर्वसाधार गरिपत्रक क्र.२/२०२२ व ३/२०२२ दिनांक ५ मे, २०२२ अनुक्रमे आणि सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफओ सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२०, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/ पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी, २०२१ आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२, ६२ दिनांक १३ मे, २०२२ रोजी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) द्वारे जारी केल्यानुसार एजीए ोण्याच्या सचनेत नमद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दकशाव्य माध्यमा ओएव्हीएम) मार्फत होणार आहे.

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षांकरिता कंपनीचे वार्षिक अहवालासह एजीएम सूचनेची विद्युत प्र गसदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना शुक्रवार, २२ जुलै, २०२२ रोजी विद्युत स्वरुपा पाठविण्यात आले आहे. एजीएम सचना कंपनीच्या www.datamatics.com. बीएसई लिमिटेडच्य www.bseindia.com, नॅशनल स्टोंक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com आणि र्गेशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) WWW.evoting.nsdl.com च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. वार्षिक अहवालासह एजीएम सूचनेची वास्तविक प्रत पाठविण्याची आवश्यकता एमसीए व सेबी परिप्रकांच्य र्ततेनुसार खारीज करण्यात आली आहे आणि कोणतीही वास्तविक प्रत पाठविली जाणार नाही

हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com वेबसाईट मार्फत त्यांचे रिमोत -वोटिंग लॉगइन परिचयपत्रे वापरून सदस्यांना उपस्थित राहता येईल. व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभाग रोण्याची सविस्तर प्रक्रिया एजीएम सचनेत नमद आहे.

कंपनीने रिमोट ई-व्होटिंग सुविधा ('रिमोट ई-व्होटिंग') आणि एजीएम ('ई-व्होटिंग') दरम्यान तिच्या सर्व सदस्यांन -व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्याची सविधा देण्यासाठी एनएसडीएल च्या ई-व्होटिंग प्रणालीचा लाभ घेतला आह र्जीएमला व्हीसी/ओएव्हीएम द्वारे उपस्थित राहण्याच्या सूचना आणि ई-व्होटिंगची पद्धत एजीएम बोलावण्याच्य ्चनेमध्ये प्रदान केली आहे. तुमचा ई-मेल पत्ता आधीच कंपनी/डिपॉझिटरीमध्ये नोंदणीकृत असल्यास, ई-मतदा . णालीदारे मत देण्यासाठी लॉगिन केडेन्शियल्स तमच्या नोंदणीकत ईमेल पत्त्यावर पाठवले जातील . सदस्यांना विनंत आहे की त्यांनी सचनेत दिलेल्या पद्धतीने त्यांचे ईमेल-पत्ते नोंद्वावेत. कपया लक्षात घ्या की एजीएम मध्ये व्हीसी गेएव्हीएम द्वारे संहभागी होण्यासाठी आणि एजीएम दरम्यान विद्युत पद्धतीने ठरावांवर मत देण्यासाठी समान लॉगिन केडेंशियल आवश्यक आहेत.

ास्तविक स्वरूपात भागधारणा असलेल्या सदस्यांनी. ज्यांनी त्यांचा ईमेल पत्ता/मोबाईल क्रमांक/पॅन क्रमांक/बॅव आदेश/नॅशनल इलेक्ट्रॉनिक क्लिओरंग सर्व्हिस (एनईसीएस) तपशील कंपनीकडे नोंदणीकृत/अपडेट केलेला नाही, त्यांना विनंती पत्राद्वारे पॅनची स्वयं-साक्षांकित प्रत, सदस्याच्या पूर्वमुद्रित नावासह मूळ रद्द केलेला चेक नोंदणी/अपडे त्याना वनता प्रनाहा पत्र पत्र स्वत्य सात्राक्षण प्रत, सत्स्याच्या पूरमुग्रेयत गर्भासर मूळ २६ करणता चक गंधन्या) उभवद करण्याची वितेती केली जाते आणि खातेदारा चे नाव दर्शविषारी पास्तवुक / स्टेट्राटेवी के साक्षांकि त्रप्त 1. डे.ट्रायॉटिवस बिझनेस सोल्युशन्स लिमिटेड (आरटीए) येथे प्लॉट क्रमांक बी-५, भाग बी, क्रॉस लेन, एमआवडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००९३; ईमेल आयडी: investorsquery@datamaticsbpm.com; फोन नंबर +९१-२ ६६७१ २००१. विद्युत स्वरूपात भागधारणा असलेल्या लाभार्थी मालकांना विनंती केली जाते की त्यांनी ती नोंदर्ण करण्यासाठी त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागीदारा सोबत ईमेल पत्ता/मोबाइल नंबर/बॅंक आदेश/एनईसीएस तपशील जर असेल तर नोंदणी/अपडेट करा.

दि २८ एप्रिल २०२२ रोजी झालेल्या बैठकीत संचालक मंडळाने रु.१.२५/- प्रति इक्विटी शेअर दर्शनी मल्य रु.५ प्रत्येकी २०२१-२२ आर्थिक वर्षासाठी अंतिम लाभांशाची शिफारस केली. अंतिम लाभांश, मंजूर झाल्यास, व गॅगस्ट २०२२ रोजी किंवा त्यानंतर ज्या भागधारकांची नावे कंपनीच्या सदस्यांच्या नोंदणीमध्ये नोंद तारखेनुंस ोंदणीकृत आहेत, म्हणजेच २२ जुलै २०२२ रोजी डिपॉझिटरीजने प्रदान केली आहेत, त्यांना वजावटीच्या अधीन राह बोतावरील कर, लागू देय होईल

एजीएम आणि २०२१-२२ या वित्तीय वर्षाकरिता अंतिम लाभांशाच्या उद्देशाकरिता पुस्तक बंद दिनांक शनिवार, २३ तुलै २०२२ ते शुक्रवार, २९ जुलै २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) असेल. समभागधारकांनी आगामी एजीएममध मंजर केल्यानंतर अंतिम लाभांश ०३ ऑगस्ट २०२२ रोजी किंवा त्यानंतर इलेक्टॉनिक पद्धतीने विविध ऑनलाइ स्तोंतर पध्दतीद्वारे ज्या भागधारकांनी त्यांचे बँक खाते तपशील अपडेट केले आहेत त्यांना दिले जातील. ज्या भागधारकांन यांचे बॅंक खाते तपशील अपडेट केलेले नाहीत, त्यांना लाभांश वॉरंट/डिमांड ड्राफ्ट/चेक त्यांच्या नोंदणीकृत पत्त्य ाठवले जातील.

मच्या बँक खात्यात थेट लाभांश जमा करण्यासाठी, भागधारकांना त्यांच्या डिपॉझिटरी सहभागीदार (जेथे डिमटेरिअलाइज रूपात भागधारणा असल्यास) आणि कंपनीचे निबंधक आणि हस्तांतर प्रतिनिधी (जेथे वास्तविक स्वरूपात भागधा ग्सल्यास) सोबत त्यांचे बॅंक तपशील अपडेट करण्याची विनंती केली जाते.

वित्त कायदा, २०२० नुसार, १ एप्रिल २०२० पासून लाभांश उत्पन्न शेअरधारकांच्या हातात करपात्र असेल आर् कंपनीला आयकर कायदा, १९६१ अंतर्गत निर्धारित दराने भागधारकांना दिलेल्या लाभांशातन स्रोतावर कर (टीडीएस कापून घेणे आवश्यक आहे. भागधारकांना त्यांची निवासी स्थिती, पॅन, श्रेणी त्यांच्या डीपी (विद्युत स्वरूपात असल्यास गणि कंपनी/निबंधक आणि हस्तांतरण एजंट (शेअर्स वास्तविक स्वरूपात असल्यास) अद्यतनित करण्याची विनंती केली जाते.टीडीएस दर आणि टीडीएस शी संबंधित सर्व तपशील सर्व भागधारकांना ईमेल केले जातील आणि कंपनीच बसाइटवर देखील उपलब्ध असतील.

रील माहिती कंपनीच्या सर्व सदस्यांच्या माहितीसाठी आणि एमसीए परिपत्रकांसह सहवाचिता एमसीए परिपत्रके आणि सेबी सूची नियमांचे पालन करण्यासाठी जारी केली जात आहे. ई-व्होटिंगशी संबंधित कोणत्याही प्रश्नांच्या बाबतीत तुम्ही गधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि भागधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता मॅन्युअल प nttps://www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध आहे किंवा टोल फ्री क्रमांकावर: १८०० २२२-९९० कॉल करा किंवा evoting nsdl.co.in वर विनंती पाठवा.

डाटामॅटिक्स ग्लोबल सर्विसेस लिमिटेडकरित

सही/

ठिकाणः नवी मुंबई

दिनांकः २४ जून, २०२२

दिव्या कुमत ईव्हीपी, मुख्य विधी अधिकारी व कंपनी संचिव

मार्कोलाईन्स पेव्हमेंट टेक्नॉलॉजीस लिमिटेड (पूर्वीची मार्कोलाईन्स ट्रॅफिक कंट्रोल्स लिमिटेड)

सींआयएन: यू९९९९एमएच२००२पीएलसी१५६३७१ **नोंवणीकृत कार्यालय:** ५०२, ए विंग, श्री नंद धाम, सेक्टर ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई ४०० ६१४. **व्र.:**०२२-६२६६-११११, ई-मेलः company.secretary@markolines.com वेबसाईट: www.markolines.com

सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. मार्कोलाईन्स पेव्हमेंट टेक्नॉलॉजीस लिमिटेड (पर्वीची मार्कोलाईन्स टॅफिक कंटोल्स लिमिटेड) (कंपनी) ची विशेष सर्वसाधारण सभा (ईजीएम) बुधवार २७ जुलै २०२२ रोजी स. ११.०० वा. भाप्रवे व्हिडिओ कॉन्फरसिंग/अन्य दुकश्राव्य माध्यमाने (व्हीसी/ओएव्हीएम) विशेष सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या व्यवसायावर विचार विमर्श करण्याकरिता आयोजित केली जाईल.

कंपनीने २४ जून २०२२ रोजी स्पष्टीकरणात्मक विधानासह ईजीएमची सूचना विद्युत पध्दतीद्वारे ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी / डिपॉझिटरीमध्ये नोंदणीकृत आहेत त्यांना पाठवले आहेत, सहकार मंत्रालयाने जारी केलेले अनुक्रमे दिनांक ०८ एप्रिल २०२० रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १४/२०२०, दिनांक १३ एप्रिल २०२० रोजीचे सामान्य परिपत्रक क्रमांक १७/२०२० आणि ०५ मे २०२० रोजीचे परिपत्रक क्रमांक २०/२०२० नुसार घडामोडी (एमसीए परिपत्रके), सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२मे, २०२० रोजी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी परिपत्रक) द्वारे जारी केलेले आणि अनुपालन अधिनियम आणि सेबी (लिस्टिंग ऑबिलगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन्स) च्या तरतुर्दीसह. ईजीएमची सूचना कंपनीच्या वेबसाइट www.markolines.com आणि स्टॉक एक्स्चेंज अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वर आणि डिपॉझिटरी म्हणजेच नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या www.nsdl.com वरून डाउनलोड केली जाऊ शकते. ईजीएमसाठी प्रॉक्सी नियुक्त करण्याची सुविधा उपलब्ध होणार नाही. ईजीएममध्ये विद्युत पद्धतीने सामील होण्याच्या सचना ईजीएमच्या सचनेमध्ये दिल्या आहेत

कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४, सर्वसाधारण सभेवरील सचिवीय मानके २ सहवाचिता कायद्याच्या कलम १०८ च्या तरतुर्दीचे पालन करून आणि सेबी लिस्टिंग रेग्युलेशनच्या नियम ४४ नुसार, कंपनीला तिच्या सदस्यांना ईजीएम मध्ये व्यवहार करण्यासाठी प्रस्तावित केलेल्या सर्व ठरावांवर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विद्युत मतदानाची सुविधा देताना आनंद होत आहे. सदस्य विद्युत मतदान प्रणाली (रिमोट इव्होटिंग) वापरून त्यांचे मत देऊ शकतात किंवा ईजीएम (ईजीएममध्ये ई-व्होटिंग) दरम्यान विद्युत पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात. कंपनीने ईजीएम मध्ये रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंग आयोजित करण्यासाठी अधिकृत एजन्सी म्हणून नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची सेवा प्रदान केली आहे. रिमोट ई-व्होटिंग कालावधी रविवार २४ जुलै २०२२ रोजी स.९.०० वा.भाप्रवे सुरू होईल आणि मंगळवार २६ जुलै २०२२ रोजी सायं.५.०० वा.भाप्रवे समाप्त होईल. ई-वोटिंग कालावधी संपल्यावर, सुविधा बंद केली जाईल.

दि. २० जुलै २०२२ च्या नोंद तारखेला ज्या सदस्याचे नाव सदस्यांच्या नोंद पटावर किंवा डिपॉझिटरीजद्वारे राखून ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या यादीत नोंदवले गेले आहे, तो ईजीएम मध्ये रिमोट ई-व्होटिंग तसेच ई-व्होटिंगच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल. सदर नोंद तारखेनुसार सदस्य नसलेल्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळावी.

ईजीएम मध्ये उपस्थित राहिलेल्या आणि ज्यांनी आधीच मतदान केले नाही अशा सदस्यांसाठी ईजीएम दरम्यान ई-व्होटिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. ज्या सदस्यांनी ईजीएम पूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते देखील व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे ईजीएम मध्ये सहभागी होऊ शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही.

ईमेलद्रारे कंपनीचे संप्रेषण प्राप्त करणे निवडन आम्ही सदस्यांना पर्यावरण संरक्षणासाठी आमच्या वचनबद्धतेचे समर्थन करण्याचे आवाहन करतो. डीमॅट स्वरूपात भागधारणा असलेल्या सदस्यांनी, ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत, त्यांना विनंती केली जाते की त्यांनी त्यांचे ईमेल पत्ते त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकृत करावेत आणि वास्तविक स्वरूपात भागधारणा असलेल्या सदस्यांनी त्यांचे ईमेल पत्ते कंपनीच्या आरटीए, बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड द्वारे अपडेट करावेत, company.secretary@markolines.com / Investor@bigshareonline.com वर लिहित आहे.

विद्युत माध्यमातून मतदानाबाबत कोणतीही शंका आणि/किंवा तक्रारी असल्यास, सदस्य मदत आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि ई-व्होटिंग मॅन्युअल मदत विभाग https://www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध आहेत किंवा evoting@nsdl.co.in वर ईमेल लिहा किंवा १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० आणि सीडीएसएल वापरकर्त्यांसाठी तांत्रिक सहाय्य सदस्यांना काही प्रश्न असल्यास helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल लिहा किंवा संपर्क साधा व्हीसी सहभागासाठी ०२२- २३०५८७३८ किंवा ०२२-२३०५८५४२-

ठरावांवरील निकाल ईजीएम संपल्यापासून ४८ तासांनंतर घोषित केले जातील आणि ठरावाच्या बाजूने आवश्यक मते मिळाल्यानंतर ठराव ईजीएम तारखेला पास झाल्याचे मानले जाईल.

तपासनीसांच्या अहवालासह घोषित केलेले निकाल कंपनीच्या www.markolines.com या कॉर्पोरेट वेबसाइटवर उपलब्ध असतील आणि बीएसई लिमिटेडला कळवले जातील

पुढे सूचना देण्यात आली आहे की अधिनियमाच्या कलम ९१ आणि सेबी सूची नियमांच्या नियम ४२ नुसार, सदस्यांची नोंदणी आणि भाग हस्तांतरण पुस्तके गुरुवार २१ जुलै २०२२ ते बुधवार २७ जुलै २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) ईजीएम च्या उद्देशाकरिता बंद राहतील.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये
मार्कोलाईन्स पेव्हमेंट टेक्नॉलॉजीस लिमिटेडकरिता
(पूर्वीची मार्कोलाइन्स ट्रॅफिक कंट्रोल्स लिमिटेड)
पराग जगदाळे
कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी
सदस्यत्व क्रमांक: एसीएस५२२०५

सही/ सरेश सावलिया ठिकाणः मुंबई दिनांक: २<mark>७ जून</mark>, २०२२ एसव्हीपी-लिगल आणि कंपनी सचिव

Udaan lays off 180 'to drive cost efficiency'

PEERZADA ABRAR Bengaluru, 27 June

daan, India's largest business-to-business e-commerce (B2B)company, has laid off about 180 employees or 4-5 per cent of its workforce of 4,000, in a move to drive cost efficiency, according to sources. They said the lavoffs had happened across various departments.

The layoff has happened at a time when the Bengalurubased firm is eyeing to turn into a publicly listed entity in 18-24 months. For this it is focusing on positive unit economics and tracking 'quarteron-quarter' performance of the firm.

Udaan declined to reveal the total number of employees that it is laying off but said that it believes in efficiency as a driver of profitable growth and has already made significant progress towards building a sustainable business.

"As the market evolves, we continue to tweak our already

ARINDAM MAJUMDER

Bajaj Auto has approved a

buyback of shares worth up to

₹2,500 crore. The two-wheeler

major intends to buy back 5.43

million shares, aggregating up

to 1.88 per cent of its paid-up

share capital via the open

approved a buyback of up to

18 million equity shares at a

panies and promoters are seen

as a positive signal about the

management's confidence in

the fundamentals of a busi-

The promoter group holds

Bajaj said it will utilise at

around 54 per cent share in

amount earmarked — that is.

price of ₹400 each.

ness

the company

In 2000, shareholders had

Share purchases by com-

market at ₹4,600 per share.

New Delhi, 27 June

proven business model to make it stronger, more efficient, customer-centric and agile," said an Udaan spokesperson. "In this direction, we have taken various steps to enhance efficiency, refine our cost structure and grow faster in our journey to achieve strong unit economics. However, the efficiency

enhancement exercise has also resulted in certain redundancies in the system, with some roles no longer required." Udaan said it is working towards providing all required support to the impacted employees which include

medical insurance for self and family (based on the existing coverage plan), compensation package as per company policy and providing placements assistance. "We remain committed to our goal of driving Kirana commerce and empowering small and medium businesses of Bharat by leveraging the power of e-commerce,'

said the Udaan spokesperson. 45 per cent y-o-y. Over the last year, Udaan

Bajaj Auto to buy back shares

worth ₹2.5K cr at ₹4,600 each



said it has improved its unit economics by a total of over 1000bps (basis points) with equally strong improvements in both gross margins as well as operating costs.

The firm said that the gross margin percentage has gone up 2.5X year-on-year (y-o-y). It said the company's revenue is now at about Rs 10,000 crore for FY22, a 1.6X increase compared with that of FY21. Also, the firm said the implementation of the right business design and unit economics, has helped the company bring down the cash burn by about

Udaan achieved a valuation of \$3.1 billion during its last round of funding of \$280 million in January 2021 from existing and new investors. In April, this year Microsoft, one of the world's biggest technology companies, joined the convertible note funding round of Udaan, which was launched in October 2021 and has now reached \$275 million via convertible note and debt. According to industry sources. the valuation of this round of the fundraise will be derived at a future date either at the time of the IPO or during the pre-IPO rounds of funding.

Indian D2C sales could reach \$60 bn by FY27: Study

Direct-to-consumer (D2C) brands are estimated to become a \$60 billion industry by FY27, expanding at a CAGR (compound annual growth rate) of about 40 per cent, according to a new report. The study was conducted by e-commerce enablement platform Shiprocket in collaboration with Confederation of Indian Industries (CII) and Praxis Global Alliance, a global management consulting and advisory services firm. The report states that several D2C brands in India have crossed Rs 100 crore in revenue within 3-5 years after their launch. PEERZADA ABRAR



Insight Out

FORM NO. CAA 2 (PURSUANT TO SECTION 230 (3) OF THE COMPANIES ACT, 2013 AND RULE 6 AND 7) BEFORE THE HON'BLE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL CHENNAI BENCH AT CHENNAI CP(CAA)/53(CHE)/2022

CA(CAA)/21(CHE)/2021 IN THE MATTER OF SECTION 232 READ WITH SECTION 230 OF THE COMPANIES ACT, 2013 AND RULES MADE THEREUNDER

AND IN THE MATTER OF SCHEME OF AMALGAMATION

BETWEEN UR CASTINGS AND ALLOYS PVT.LTD. (TRANSFEROR COMPANY) AND WITH UNIMECH INDUSTRIES PVT.LTD. (TRANSFEREE COMPANY) AND THEIR RESPECTIVE MEMBERS UR CASTINGS AND ALLOYS PVT.LTD. ...1st Petitioner /Transferor Company

UNIMECH INDUSTRIES PVT. LTD. ...2nd Petitioner / Transferee Company All the above Two (2) companies having their Registered Office at: UR House, II Floor, 1056-C, Avinashi Road, Coimbatore – 641 018, Tamil Nadu

NOTICE FOR SANCTION OF THE SCHEME

All the concerned authorities

NOTICE is hereby given that by an Order dated 01.06.2022, the National Company Law Tribunal, Chennal Bench ("NCLT") has ordered to issue notices regarding the sanction of Scheme of M/s. UR Castings and Alloys Pvt. Ltd. (Transferor Co.) with M/s. Unimech Industries Pvt. Ltd. (Transferee Co.) to the authorities concerned to receive observations, if any within 30 days from the date of the receipt of the notice. Further, the NCLT has fixed the date of hearing the Petition for sanction of the scheme on 27.07.2022 and further directed to issue public announcement of the hearing in "Business Standard"(All India Edition) and in "Makkal Kural" (Tamilnadu Edition) not less than 10 days before the aforesaid date fixed for hearing In pursuance of the said Orders and as directed therein notice is hereby given to the authorities concerned-Registrar of Companies, Coimbatore, Regional Director Southern Region, Official Liquidator, High Court of Madras and the Deputy Commissioner of Income Tax, Coimbatore.

Copies of the aforesaid Scheme, and of the statement under Section 230 of the Companies Act, 2013 read with Section 102 of the Companies Act, 2013 and Rule 6 of the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016 can be obtained free of charge at the Registered Office of the Company situated a UB House, II Floor, 1056- C. Avinashi Boad, Coimbatore-641018, T.N. or from their Counsel Mr.A.G.Sathyanarayana, Advocate having office at No. F-13, Mookambika Complex, #No.7 (old #4), Lady Desika Road, Mylapore, Chennai -600004

Any representations to the Scheme to be made within 30 days from the date of the receipt of the notice

Dated at Coimbatore on this the 14th day of June 2022

Place: Mumbai sd/-Date: 28th June 2022 DIN:01161249

COMPANIES 5

PUBLIC NOTICE A notice is hereby given that Boeing Singapore Pte. Ltd. **("BSPL")** is a

TENDER NOTICE

company incorporated in Singapore and is registered as a Foreign Venture Capital Investor ("FVCI") with the Securities and Exchange Board of India ("SEBI") in India bearing registration number IN/FVCI/17-18/0429 with effect from 22 February 2018. As of today, BSPL has ceased all its activities as FVCI and accordingly, BSPL intends to surrender its FVCI registration with SEBI.

Sealed Tenders are invited for renewal o Group Term Life Insurance Policy for Employees of Punjab & Sind Bank Relevant details. RFP may be downloade from the Bank's website **https:/** punjabandsindbank.co.in. Any furthe changes related to the said tender shall be published on Bank's website only.

CHIEF MANAGEF

Rose Merc Limited

Office No G-2, Ground Floor, Part-A, Mangal Mahesh CHS, 14th Road Khar (West), Mumbai - 400052 Maharashtra CIN: L24110MH1985PLC035078 Notice of Extra Ordinary General Meeting Date: 21st July, 2022& Time: 3.P.M. Venue:Board Room First Floor, Hotel Sea Princess, Juhu Tara Road, Juhu Beach, Mumbai 400049

Notice is hereby given that the Extra-Ordinary General Meeting (EOGM) of the Member of Rose Merc Limited ("the Company") will be held on Thursday, July 21, 2022 at 3:00 n m at the Board Boom First Floor, Hotel Sea Princess, Juhu Tara Boad, Juhu Beach Mumbai 400049 to transact the businesses, as set out in the Notice dated June 21. 2022 convening the EOGM

The Company has sent the Notice convening EOGM and Explanatory Statement there to on June 28, 2022, through electronic mode to the Members whose email addresses are registered with the Company / Depositories and the physical copies have been dispatched to those Members whose email addresses are not registered. The Notice convening the EOGM is available on the website of the Company www.rosemercltd.com and on websites of Stock Exchanges - BSE Limited at www.bseindia.com.

Pursuant to the provisions of Section 108 of the Act and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Members are provided with the facility to cast their votes on the resolution(s) as set forth in the Notice convening the EOGM using an e-voting system from a place other than venue of the Meeting (remote e- voting). The Company has engaged the services of National Securities Depositories Limited (NSDL) to provide e-voting facility.

The remote e-voting period commences on Monday July 18, 2022 at 9.00 a.m. (IST) and ends on Wednesday, July 20, 2022 at 05.00 p.m. (IST). During this period shareholders' of the Company, may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by NSDL thereafter. Once the vote on a resolution is casted by the shareholder, they shall not be allowed to change it subsequently.

The voting rights of Members shall be in proportion to the Equity Shares held by them (in physical or dematerialized mode), in the Paid-up Equity Share Capital of the Company as on Thursday, July 14, 2022 ("cut-off date"). Those Members, who shall be present in the EOGM and had not cast their votes on the resolution(s) through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote during the EOGM. The Members who have cast their votes by remote e-voting prior to the EOGM may also attend/participate in the EOGM but shall not be entitled to cast their votes again Those members whose e-mail ids are not registered with the depositories for obtaining

login credentials for e-voting & for registering their e-mail ids are requested to send required details and documents to Company's e-mail ID mltd1985@gmail.com or to RTA e-mail ID rnt.helpdesk@linkintime.co.in.The documents referred to in the EOGM Notice are available for inspection at the Registered Office of the Company & will also be available atthe time of EOGM.

M/s Nilesh Shah & Associates., Practising Company Secretaries have been appointed as Scrutinizer to scrutinize the entire voting process of the Company (viz. remote e-voting and voting at the EOGM) in a fair and transparent manner and submit report thereof to the Chairman of the Company or any other person authorized by him in writing, not later than 48 hours after the conclusion of the EOGM.

The Results declared along with the report of the Scrutinizer shall be placed on the website of the Company at www.rosemercltd.comand on the website of NSDL at www.evoting.nsdl.com immediately after the declaration of result.

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of th Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as on the cut-off date: may obtain the login ID and password by sending a reques to evoting@nsdl.co.in. However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting, he/she can use his/her existing User ID and password for casting the votes. n case of any queries pertaining to e-voting, members may refer to the Frequently Asked Questions ("FAQs") and the e-voting manual available at www.evoting.nsdl.com under help section or contact at toll free number 1800 1020 990 or on mail at evoting@nsdl.co.in.

For on Behalf of Board of Directors For Rose Merc Limited Sd/

Kirti Chunilal Savla Managing Director DIN: 02003878

#BSMorningShow



After beating Europe and China, where is India's SUV market now headed?

Today's Special

What made Cannes ad

for Indian advertising?

fest 2022 '1983 moment'



company would purchase at

least 27,17,392 (around 2.7 mil-

If the equity shares are

lion) equity shares.

minimum buyback size and

Earlier this month, the auto major's board had deferred a decision on its proposed buyback. It later decided to meet on Monday. bought back at a price below to further deliberate on the proposal for the buyback.

the maximum buyback price, the actual number of equity shares to be bought back least 50 per cent of the could exceed the proposed buyback shares. However, it buyback of the fully paid-up end of FY22.

exchange mechanism at a per equity share," it said in a statement. The board has constituted a committee and delegated the buyback to it. Rajiv Bajaj, chief executive officer (CEO) of Bajaj Auto had said that the

returning up to 90 per cent of the annual profit to shareholders.

idends to shareholders since FY08, with the amount going up each year — from ₹20 per

₹1,250 crore. Based on the will always be subject to the maximum buyback size. maximum buyback price, the

The company, at its meeting held on Monday, has



approved the proposal for share in FY08 to ₹140 at the

WENDT (INDIA) <u>LIMITED</u> **WENDT** CIN:L85110KA1980PLC00391 ia.com. Web: www.wendtindia.com **NOTICE TO MEMBERS** Members are requested to note that the 40th Annual General Meeting ('AGM') of Wend

holders (except promoters, promoter group, and persons in control of the company). It would be from the open market through the stock price not exceeding ₹4,600

equity shares with a face value

of ₹10 from existing share-

the decision-making power on company has a policy of

The company has paid div-

India) Limited ("the Company") is scheduled to be held through Video Co rencing ('VC' or Other Audio Visual Means ('OAVM') on Friday, July 22, 2022 at 3.00 P.M. IST pursuant to the provisions of the Companies Act, 2013 read with the Rules made thereunder, the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements, Regulations, 2015, the relevant circulars issued by the Ministry of Corporate Affairs and the Securities and Exchange Board of India ('SEBI') from time to time to transact the bus set forth in the Notice of the AGM.

The Notice of AGM, Annual Report and other reports / documents ('AGM documents') will be sent through electronic mode only to such Members whose e-mail addresses are registered with their respective Depository Participants ('DPs'), in case shares are held in dematerialised form or the Company's Registrar and Share Transfer Agent ('RTA') viz M/s. KFin Technologies Limited (formerly known as 'KFin Technologies Private Limited'), ir case shares are held in physical mode. However, in line with SEBI Circular dated May 13, 2022, hard copy of AGM documents will be sent to those Members who specifically request for the same. In respect to the receipt of hard copy of AGM documents. Members are requested to drop an e-mail to einward.ris@kfintech.com or investorservices@w duly quoting their Folio details

The AGM documents would be made available on the websites of the Company i.e. www.wendtindia.com, the Stock Exchanges viz, BSE Limited at www.beeindia.com National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and the RTA at https://evoting.kfintech.com/.

SEBI vide circular SEBI/HO/MIRSD/MIRSD_RTAMB/P/CIR/2021/655 dated November 03, 2021 has made it mandatory for holders of physical securities to furnish the PAN, email address, mobile number, bank account details and also to either register o declare opt out for nomination facility against the shares held in the Company. Members holding shares in physical mode who have not registered their e-mail addresses with the Company / RTA are requested to furnish Form ISR-1 for updation of KYC details including e-mail address, a signed copy of the request letter mentioning their e-mail address, mobile number along with self-attested copies of PAN, proof of address and share certificate(s) to the Company/RTA by sending e-mail to einward.ris@kfintech.com or evoting@kfintech.com or investorservices@wendtindia.com for receiving the AGM documents electronically. Simultaneously, Members are requested to send the abovementioned documents to M/s. KFin Technologies Limited at Selenium Tower B, Plot No. 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad - 500 032. Members holding shares in dematerialised mode and who have not registered their e-mai addresses are requested to register their e-mail addresses and mobile numbers with their respective DPs for receiving the AGM documents electronically. Aternatively, Members holding shares in physical or in electronic form who have

not registered their e-mail address may temporarily get their e-mail address and mobile number registered with the Company / RTA by clicking the link https://ris.kfintech.com/dientservices/mobileerg/mobileemailreg.aspx and following the steps mentioned therein to enable receipt of the AGM documents electronically. Members will be provided with a facility to cast their votes electronically on all resolutions se forth in the Notice of AGM through remote e-voting as well as e-voting during the AGM. Detailed instructions to Members for participating in the 40th AGM through VC/OAVM as wel

as for casting their votes electronically is set out in the Notice of AGM. The Board of Directors at their meeting held on 22nd April 2022 have recommended a fina dividend of Rs. 45/- per share of Rs. 10/- each for the financial year 2021-22 for approval of the Members. In terms of SEBI circular dated November 03, 2021, Members holding shares are required to update their PAN, KYC details including bank details and Nomination Details before processing any requests. Members holding shares in physical form and whose bank account details are not yet registered with the RTA/Company are requested to provide Form ISR-1, Form ISR-2 & Form SH-13 / Form ISR-3 duly filled up, a request letter duly signed informing the bank account number, name of Bank, branch along with self-attested copies of PAN, proof of address, cancelled cheque and share certificate(s) to inward.ris@kfintech.com or investorservices@wendtindia.com to enable direct credit of dividend into their bank accounts in a secured manner. Further, Members are requested to simultaneously send the above-mentioned documents to M/s. KFin Technologies Limited a Selenium Tower B. Plot No. 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad - 500 032. For shares held in dematerialized form, Members are required to update the bank account particulars with their respective DPs.

Effective April 01, 2020, dividend income is taxable in the hands of the shareholders. Hence, Members are requested to update the details of their residential status, PAN & category as per Income Tax Act, 1961 with the RTA / Company for deduction of tax at appropriate rate or for claiming exemption from deduction of tax, in case shares are held in physical mode. Members may contact their DPs in case shares are held in dematerialised mode. For Wendt (India) Limited

	Sd/-
Date: 28th June, 2022	Arjun Raj P
Place: Bangalore	Company Secretary

CIN: L16005WB1910PLC001985 Registered Office: Virginia House, 37 Jawaharlal Nehru Road, Kolkata 700 071 Tel: +91 33 2288 9371 · Fax: +91 33 2288 2358 · E-mail: isc@itc.in

ITC Limited

Members of the Company are hereby informed that despatch of the Notice of the 111th Annual General Meeting ('AGM') of the Company convened for Wednesday, 20th July, 2022 and the Report and Accounts for the financial year ended 31st March, 2022 has been completed on 26th June, 2022, in conformity with the regulatory requirements.

The AGM Notice and the Report and Accounts of the Company for the financial year ended 31st March, 2022 are available on its corporate website at https://www.itcportal.com/about-itc/shareholder-value/pdf/notice-ag m-2022.pdf and https://www.itcportal.com/about-itc/shareholder-value/ annual-reports/itc-annual-report-2022/pdf/ITC-Report-and-Accounts-2022.pdf , respectively. The AGM Notice is also available on the e-voting website of National Securities Depository Limited (NSDL www.evoting.nsdl.com) and on the websites of National Stock Exchange of India Limited (NSE - www.nseindia.com), BSE Limited (BSE www.bseindia.com) and The Calcutta Stock Exchange Limited (CSE www.cse-india.com), where the Company's shares are listed.

In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Resolutions for consideration at the 111th AGM will be transacted through remote e-voting (i.e. facility to cast vote prior to the AGM) and also e-voting during the AGM, for which purpose the services of NSDL have been engaged by the Company.

Only those Members whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e. Wednesday, 13th July, 2022 will be entitled to cast their votes by remote e-voting or e-voting during the AGM. Those who are not Members on the cut-off date should accordingly treat the AGM Notice as for information purposes only.

Remote e-voting will commence at 10.00 a.m. on Friday, 15th July, 2022 and will end at 5.00 p.m. on Tuesday, 19th July, 2022, when remote e-voting will be blocked by NSDL. Members who cast their votes by remote e-voting may attend the AGM but will not be entitled to cast their votes once again.

Persons who become Members of the Company after sending the AGM Notice but on or before the cut-off date may write to the Company at isc@itc.in or to NSDL at evoting@nsdl.co.in requesting for user ID and password for remote e-voting or e-voting during the AGM.

In case of any query/grievance, Members may contact:

Dated: 27th June. 2022

(a) Mr. Amit Vishal. Assistant Vice President. National Securities Depository Limited, Trade World, 'A' Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013 at telephone nos. 1800-1020-990 or 1800-224-430 (toll free) or at e-mail ID AmitV@nsdl.co.in:

(b) Mr. T. K. Ghosal, Head - Investor Service Centre, ITC Limited, 37 Jawaharlal Nehru Road, Kolkata 700 071 at telephone nos. 1800-345-8152 (toll free) or 033-2288 6426 / 0034 or at e-mail ID tunal.ghosal@itc.in. Members may also send their queries to the e-mail ID isc@itc.in.

The Results of voting will be declared within two working days from the conclusion of the 111th AGM. The declared Results, along with the Scrutinizer's Report, will be available forthwith on the Company's corporate website www.itcportal.com under the section 'Investor Relations' and on NSDL's e-voting website. Such Results will also be forwarded by the Company to the NSE, BSE and CSE.

ITC Limited R. K. Singhi Executive Vice President & Company Secretary





Visit mybs.in/MorningShow

or scan this code to watch.

Market Insight

Will market uncertainty and soaring interest rates impact India Inc's fund-raise plans?





Mon - Fri | 8am

🚹 bsindia 🔰 bsindia

Get the

today's

episode

answers in



